

राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ एकत्रीकरण
अशासकीय सदस्य समितीस मुदतवाढ
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रामवि-१०११/प्र.क्र.१७/२०१३/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १५ ऑक्टोबर, २०१३.

वाचा :-

शासन निर्णय, समक्रमांक दिनांक ०८ ऑगस्ट, २०१३.

प्रस्तावना :-

राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव व्यवहार्य व संयुक्तिक होईल का याबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी विचारवंत व भाषातज्ञ यांचा समावेश असलेली खालीलप्रमाणे अशासकीय सदस्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय या विभागाच्या दिनांक ०८ ऑगस्ट, २०१३ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

१. डॉ.श्रीपाद जोशी	-	अध्यक्ष
२. डॉ यशवंत मनोहर	-	सदस्य
३. डॉ.वि.स.जोग,	-	सदस्य
४. सौ.रेखा बैजल,	-	सदस्य
५. श्री.प्रविण दवणे	-	सदस्य
६. उप सचिव (मराठी भाषा)	-	सदस्य सचिव

सदर समितीची मुदत दिनांक ०८ ऑक्टोबर, २०१३ रोजी संपुष्टात येत आहे. हा कालावधी फारच कमी असून अभ्यासाचे स्वरूप विचारात घेता या कालावधीमध्ये अभ्यास करून अहवाल तयार करून देणे शक्य नसल्यामुळे सदर कालावधी १ महिन्याकरीता वाढवून देण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी केलेली शिफारस विचारात घेऊन सदर समितीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रस्तावनेत नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांच्या एकत्रीकरण संदर्भात गठित करण्यात आलेल्या अशासकीय समितीस दिनांक ०८ नोव्हेंबर, २०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर समितीने वरील संस्थांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव व्यवहार्य व संयुक्तिक होईल का याबाबत अभ्यास करून या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत शासनास अहवाल सादर करणे आवश्यक राहिल.

३. समितीस आवश्यकता भासल्यास अन्य भाषा तज्ञ, कायदेतज्ञांना विशेष निमंत्रित म्हणून बैठकीसाठी आमंत्रित करू शकेल.

४. या समितीच्या अध्यक्षाना वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. शासाउ-१०.१०/प्र.क्र.१६/१०/सा.उ., दि.१३.३.२०१२ मधील तरतूदीनुसार तसेच अशासकीय सदस्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ३ मार्च, २०१० व शासन निर्णय क्र.बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दि.२४ मे, २०१२ मधील तरतूदीनुसार बैठक भत्ता, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.

५. या प्रित्यर्थ होणारा खर्च ११ - प्रवासभत्ता या उद्दिष्टाखाली आणि समितीचा इतर खर्च १३ कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाखाली "मागणी क्र. झेडएफ - १ - २०५२, सेक्रेटरिएट, सर्वसाधारण सेवा, ००-०९०, सेक्रेटरिएट (००)(०१) मराठी भाषा विभाग संगणक सांकेतांक २०५२ ५०५४" या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

६. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६७३/१३/व्यय-४, अनौपचारिक संदर्भ क्र.१५४/सेवा-५ व अनौपचारिक संदर्भ क्र.८७/१३/सा.उ., दि.३ ऑगस्ट, २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र.२०१३१०१५१२१२४०३१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
५. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. डॉ.श्रीपाद जोशी, अध्यक्ष, १०५, संकल्प सहनिवास, ४०, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-४४००१०,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
९. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. डॉ.यशवंत मनोहर, सदस्य, लुंबिनी, ४५, लोकसेवा नगर, नागपूर - ४४० ०२२,
१२. डॉ.वि.स.जोग, सदस्य, प्लॉट नं.६६, मांडवी बिल्डिंग, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर-४४००१५,
१३. श्री.प्रविण दवणे, सदस्य, बी- ३०३, राजहंस, लुईस वाडी, ठाणे (प) - ४०० ६०४,
१४. सौ.रेखा बैजल, सदस्य, "शब्द", इन्कम टॅक्स कॉलनी, जालना - ४३१ २०३,
१५. वित्त विभाग (व्यय-४ / अर्थसंकल्प-३ / अर्थसंकल्प-१४), मंत्रालय, मुंबई,
१६. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. भाषा - ३ (संग्रहार्थ).